January 29, 2021

To,

**Department of Corporate Service BSE Limited.** 

Registered Office: Floor 25, P. J. Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400001. MAHARASHTRA.

T: 2272 1233 / 1234 | F: 2272 3121 / 3719 | www.bseindia.com

Subject

: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements [LODR]) Regulations, 2015.

Reference : Centenial Surgical Suture Ltd. | Scrip Code: 531380

Dear Sir.

In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the Standalone Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 published in all the editions of The Free Press Journal and in Mumbai Edition of Navshakti (Regional Newspaper) on January 29, 2021.

You are requested to kindly take the same on your record.

Sincerely,

For CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.




MAHIMA

Digitally signed by MAHIMA BATHWAL BATHWAL Date: 2021.01.29 13:42:21 +05'30'

> Mahima BATHWAL Company Secretary & Compliance Officer

Enclosures: as mentioned above.



■ Manufacturing Facility B-17 / F-29 / F-22 MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. \$\bigcip\_2524223200 \quad \text{Fax 912524 222872}

Sales Office - Mumbai 1" Floor, Palai Complex CHS Ltd., Bhandarkar Road, Matunga (East) Mumbal 400019. MAHARASHTRA. \$\infty\$912224102876 Fax 912224161261

Sales Office - Bengaluru No.12/42. Udhani Lavout. Off. Cambridge Road, Halasur, Bengaluru 560008. KARNATAKA. 

Sales Office - Kolkata Flat No. N-1, Ground Floor, 385 Purbachal, Kalitala Road, P.S.Kasba, Kolkata 700078. WEST BENGAL. **1** 91 3324844875 Fax 91 3324844875

**Public Notice** This public notice is given on behalf of my client MRS. SUSHII A PRABHAKAR SHETTY wife/widow of late MR PRABHAKAR GIRIYA SHETTY, That Late MR. PRABHAKAR GIRIYA SHETTY, was member and share holder of Larsen & Toubro Group of Companies Employee's Co-op. Hsg. Soc. Ltd, Vijay Nagar, Marol Maroshi Road, Andheri (East), Mumbai-400 059., holding in his name Five shares of Rs.50/- each bearing Share certificate No.79, Members Register No. 46& 245, Distinctive Nos. 226 to 230 (both inclusive), as well as Flat No.LT/17/1, Bldg No.LT/17 Larsen & Toubro Group of Companies Employee's Co-op Hsg. Soc. Ltd, Vijay Nagar Marol Maroshi Road, Andher (East). Mumbai-400 059. who died at Mumbai on 09.11.2020. Now, MRS. SUSHILA PRABHAKAR SHETTY wife/widow of late MR PRABHAKAR GIRIYA SHETTY with consent from other heirs including the Nominee, has made an application for membership and requested the society to transfer the said shares as well as said Flat in her

of Notice Dated: 29 of January 2021. Mumbai Sd/

name, after deleting the name of

her husband Late MR

PRABHAKAR GIRIYA SHETTY.

Any person/s or Financial

Institutions having any claim,

objections, rights, legally or

equitably, should lodge their

objections and/or claim either

to the society or to me for the

said transfer, within 10 days

from the date of this publication

P.N.Rane, Advocate, B-2/13, Vijay Nagar, Marol, Andheri (East), Mumbai-59.

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Ranb Real Estate And Developer Real Estate And Developers company registered under the Indian Companies Act, 2013 and known as M/s Best CFS Private Ltd) a partnership firm registered underLimited Liability Partnership Act, 2008 having its registered office at 8, Gokul Arcade, B-Building Subhash Road, Near Garwar House, Vile Parle (East) Mumba House, Vile Parle (East) Mumbai-400 057 (hereinafter referred to as 400 057 (hereinafter referred to as "the Company") is developing a project on all that piece and parcel of land admeasuring 8229.72 square meters of land bearing C.T.S. No. 156 (part), 160/A/1 (part) and 162 (Part) of Village Majas situate, lying and being at Sarvoday Nagar, Meghwadi, Jogeshwari (East), Mumbai 400 060 and more particularly described in the schedule hereunder written ("the said Land") under the provision of said Land") under the provision of Regulation 33 (10) of the Development Control Regulations for Greater Mumbai, 1991. The slum dwellers/occupants on the said Land have formed and registered a society with the Registrar of Co-operative Societies bearing Registration No. MUM/SRA/ HSG(TC)/12072/2011 dated August 20, 2011 by the name of "Adarsh Meghwadi Niwara Co-operative Housing Society Limited" (the said Society). MaharashtraHousing and Area Development Authority (MHADA) is the original owner of the land. The Slum Rehabilitation Scheme on the said Land has been sanctioned by the Slum Rehabilitation Authority ("SRA") under its Letter of Intent dated 1st ecember 2010 duly revised vide f Intent 22nd July 2014 further duly revised by the Letter of Intent dated 18th January 2021 ("the In this regard, we have been

instructed by our clients to investigate the title of the Company to develop the said Land (more particularly described in the Schedule here under written) under the provision of Regulation 33 (10) of Development Contro Regulations for Greater Mumbai 1991 and the said LOI issued by theSRA by utilizing such Floor Space Index as may be permissible and sanctioned from time to time. All persons having or claiming an right, title, estate, share or interest of ny nature whatsoever into, upon o in respect of the said Land or any part thereof mentioned in the Schedule written herein below or in respect of the slum rehabilitation scheme being developed on the said Land, by way of sale, conveyance transfer, exchange, assignmen mortgage, charge, gift, trust covenant, muniment, inheritance claim, possession, let, lease, sub lease, license, lien, share, tenancy sub- tenancy maintenance possession, easement, devise bequest, encumbrance, FSI/TDI consumption, development right otherwise howsoever, are hereby requested to give notice of the same in writing along with certified true copies of documentary proof in respect thereof to the undersigned as his office at902, Juhu Himalaya CHS Ltd "Sukhmani Building", JVPD NS Road No.10, Juhu Vile Parle (West), Mumbai-400 049, within 14 days from the date of publication days from the date of publicatio

us within 14 (fourteen) days from the date of publication hereof, it shall be presumed that the title of the Company to undertake the development of the said Land is clear, marketable and free from encumbrance/s of any nature whatsoever and no person has any right, title or interest of any nature whatsoever in the said Land or any part thereof and a mortgage in respect of the development rights of the said Land can be created by the Company in favour our clien without any reference or regard to any such purported claim or interes in the said Land or any part thereof and any such alleged claim of interest shall be deemed to have been waived and disregarded for all intents and purposes and shall not be binding on our client **SCHEDULE** 

(The said Land)

All that piece and parcel of land admeasuring 8229.72 square meters of land bearing CTS No. C.T.S. No. 156 (part), 160/A/1 (part) and 162 (Part) of Village Majas situate, lying and being at Sarvoday Nagar, Meghwadi, Jogeshwari (Fast) Mumbai 400.660 East). Mumbai 400 060 Dated this 29th January 2021

For Bespoke Legal Aditya Bhatt Partner

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform you that M/ Shree Shiv Samarth Reality have been given developmen of Plot under SRA bearing CTS no 5(pt), 5/3, 5/4, 5/5, 5/6(pt) 5/7(pt) & 6(pt), 6/1 to 9 of village Kanjur and 11(pt) & 12(pt) of village Bhandup, Bhandup (W), Mumbai- 400078 of MCGM 'S' ward for M/s Omsiddhivinayak CHS Ltd. SRA has issued LOI for the above Property. Any Person or tenants who wish to have their say in the above matter may contact Shri Sachin Gaikwad of M/s Design Crest (Architect) at 001/002, Varad Ashish, Sector-9, Near Airoli Circle, Airoli, Navi Mumbai-400708 or Deputy Collector Slum Rehabilitation Authority Administrative Building, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (E), Mumbai-400051 within the period of one month from the date of this notice published. Date: 26.01.2021

For M/s Shree Shiv Samarth Reality

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Mr. Siddhesh B. Warik, Director of Pranik Shipping and Services Limited, a Company incorporated under the provisions of the Companies Act,1956 and having its registered office at Office no. 114, Maker Chambers- VI, Nariman Point, Mumbai- 400 021 ("the Company") and residing at 414/C, Sankalp Building, Opp. Ganesh Talkies, Lalbaug, Chinchpokli, Mumbai- 400 012, that Powe of Attorney dated 28th September, 2020 duly registered with Sub Registrar of Assurances under No. BBE - 4/6016/2020 executed by Mr. Siddhesh B. Warik or behalf of himself and the Company and in capacity as Director of the Company favour of Smt. Jaswant Nilin Josh "Attorney") stands cancelled and revoked vith immediate effect Take note that the said Power of Attorney

dated 28th September, 2020 and the authority thereunder given to the said Smt laswant Nilin Joshi ("Attorney") authorizinç ner to inter alia carry out all the acts, deed and things on behalf of the Company as more particularly set-out therein, nov evoked, cancelled with immediate effec and in any case from the date hereof Anybody dealing with the said Smt. Jaswan

Nilin Joshi in her capacity as the Company's constituted attorney by virtue of the said wn their risk

Date: 27.01.2021

Mr. Siddhesh B. Warik (Director of Pranik Shipping & Services Ltd.)

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Suresh Taniya Poojary and Mrs. Poornima Ś. Poojary are the owner of Flat No. C-205. Everes Gardens CHS Ltd., Link Road Ghatkopar-East, Mumbai-75. The said flat was sold by M/S. VIMAL BUILDERS to MR. SANJAY MAHARUDRA GHAYAL and SMT. SARITA S. GHAYAL vide Agreement for Sale dated 20/02/2002 regd under sr. BDR 3-1027-2002 dated 05/03/2002 However the original agreement for sale, Index-II and receipt is lost or misplaced somewhere. If any person(s). Institutions does have claim of any nature in respect of said flat is/are requested to communicate in writing along with supporting document(s) as evidence to the undersigned in our office at 150/4114, Parivartan CHS, New Pant Nagar, V. B. Lane, Ghatkopar (East) Mumbai-400 075 within 07 days from the date of publication hereof. Thereafter the said flat will be dealt with or without reference or regards to any such claims, rights, title or

Vinod N. Naik Advocate High Court Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Date: 28/01/2021

NOTICE is hereby given that we are instructed

and authorized to investigate the unencumbered right, title and interest of Mr. Ramkrishna Narsu punja being the Owner of the Scheduled Properties. ANY PERSON/ ENTITY having any claim.

right, title, benefit, interest, objections and/or Demand in respect of the Scheduled Property or any part thereof by any way of inheritance. share, sale, mortgage, exchange, assignment, lien, charge, license, deposit of title deeds, pledge, gift, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, lease, sub-lease, maintenance, bequest, succession, family arrangement/settlement, litigation, Decree or Court Order of any Court of law or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 14 days from the date of publication of this Notice of his / her/ its such claim and/or objection, if any, with all supporting documents duly certified in that regard; failing which the title of Mr. Ramkrishna Narsu punja with respect to the scheduled property shall be deemed to be unencumbered and, the claim or objection if any, shall be treated as waived

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO-Plot No. 2, bearing CTS No. 35 & 35/1 both admeasuring 814.7 square meters or thereabouts situated in The Pushtikar Co-operative Housing Society Ltd., having address at Patel Estate Road, Jogeshwari (West), Mumbai 400102 along with the Building standing thereon known as Matruchhaya along with the following

and not binding

are certificates issued by the said Society							
are Certificate	Distinctive	Dated					
No.	Nos.						
59	283	15.10.1951					
63	299 to 302	21.02.1954					
94	452 to 456	16.12.1956					
lieu of the afo	resaid three	e lost Share					
tificate the Society issued the duplicate							
are Certificate as under:							
04:6:4-	Diationtina	Datad					

Share Certificate Distinctive Nos. 1271 to 1275 15.06.1983 The above plot is bounded as follows: i.On the West : By Public Road od 12.2 metres ii.On the South: Existing road

iii.On the North: By Maulana Azad madni Road and

Notes:

Place : Mumbai

Date: 28th January, 2021

Mr. Sanjay Kumar Mishra, (Advocate & Solicitor for Intended Developer) 405, Prathvi Sadan CHSL, BP Road, Bhayander East, Thane 401105 | Mob. 9594323030 Place: Mumbai Date: 29.01.2021

iv.On the East: By Plot No.36

#### PUBLIC NOTICE

The General Public is hereby informed that Mr Sanjiv J Kulkarni has purchased a land admeasuring 499.5 sq mtr, bearing CTS no 415 and 415/1 to 6, Survey No 94, Hissa No 1 part and plot No 36 at Village Pahadi, Parijat Jayprakash Nagar, Road No 3 Goregaon East, Taluka Borivali, District Mumbai Subraban from it owners. Any person claiming any kind of right/interest in the said property or any part thereof by way of sale, Gift, lease, inheritance, exchange, mortage, charge, lien, trust, possession, easement, attachment or other wise howsoever are hereby possessión, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to undersigned with the documentary proof at my office at Patanky House, Office No 7, DN Road, Fort Mumbai 400001 within 15 days from the date hereof, failing which without any reference to such claim and the same if any shall be considered as waived, please do note. Dated this 28th day of January at Mumbai Adv Sadhna Singh ( Mo 9702299426

# **MULLER & PHIPPS**

(INDIA) LTD

C-204, 2<sup>nd</sup> Floor, Madhava, Bandra Kurla Complex,Mumbai-400 052. CIN: L63090MH1917PLC007897

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation of SEBI (Listing Obligations Regulations, 2015; the meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Monday, February 08, 2021, inter alia to consider, Un-Audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020.

The intimation is also available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed at www hseindia com

Board of Directors For Muller & Phipps (India) Ltd Milan R Dala

By Order of the

Place: Mumbai Date: 29-1-2021 Directo DIN: 00062453

#### **PUBLIC NOTICE**

Notice hereby given to the Public at large that late Mrs. Deemuben Khodidas Gohil has urchased Flat No. C - 301, in Yamunot CHS Ltd., situated at Sanyukta Nagar, Acholo K Road, Nallasopara (East), Taluka - Vasa Dist. - Palghar - 401209 From the Builde M/s. Gangotri Builders & Developers ar she was the member of the society name amunotri CHS.Ltd., was died 22/11/2017 a lumbai, leaving behind her, her son 1. M Manish Khodidas Gohil (Son), 2. Mrs. Bharat Sunil Revar (Daughter) & 3.Mrs. Pushp Jitendra Gohil (Daughter in Law / Wife o eceased Son), as the legal Heirs.

While the 2<sup>nd</sup> & 3<sup>rd</sup> Legal Heirs has executed No Objection Certificate to transfer Society Share Certificate in favour of Mr. Manis Chodidas Gohil has approached society, t ansfer the Society records from his mothe

That after the execution of said Deed M Manish Khodidas Gohil becomes the sole & exclusive owner of the above flat premises & as per required documents, society is goir transfer records from Late Deemuben Khodidas Gohil to Mr. Manis Chodidas Gohil. Any person/s having any right title interest o

any claim over the said flat & share Certifi cate, by any nature of daim/s, etc. may inforr the under signed, with documentary proo within 14 days of this Public Notice Failure to which, Society will transfer th Society records on his name, presuming tha any/all such claim have been knowledgeabl

Secretary / Chairman Add. Yamunotri Co-Operative Hsg. Soc Limited, Near Railway Station, Achole Cross Road, Sanyukta Nagar, Nallasopara (E), Tal - Vasai, Dist. - Palghar

Total Income from Operations (Net

before Tax and Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the Period before Tax

Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) ]

Earnings per share (of ₹10/- each) (not annualised) Basic & Diluted

Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)

Reserves excluding revaluation reserves
(as shown in the Audited Balance Sheet of previous year

Net Profit / (Loss) for the Period

Date: 28th January, 2021

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the Publi at large that the original Agreemer or Sale dated 3<sup>rd</sup> October, 1994 executed between Rao Properties vt. Ltd and Kalpataru Plaza Pvt Ltd. for the sale of Unit No 101+Toilet Block, 4th Floor, Lotus House, 33-A, New Marine lines, Mumbai – 400020 has been lost/ nisplaced and inspite of a due and liligent search being made, the locument has not been found. If the aforesaid document comes into the nands of any party or person then hey are requested to kindly hand over the same to the undersigned. Dated 28<sup>th</sup> Day of January, 2021.

Ramesh Makhija Ramesh Makhija & Co Advocates, Solicitors & Notary 9, Lotus House 33-A. New Marine lines Mumbai - 400020

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform Public GHEVARCHAND JAIN resident of Bhayandar (West) Taluka & District-Thane Maharashtra, do hereby remove and cancel all the powers given by SHRI HARAKHCHAND SHAH by virtue of a special power of attorney dated 05.02.2020.

I further inform that all or any of the act done or executed by aforesaid SHRI YOGESH HARAKHCHAND SHAH resident of Malady (East), Mumbai-400 097, under or in pursuance of the aforesaid power of attorney dated 05.02.2020 shall not be deemed to be my act nor done in my name or on my behalf and the same shall not be binding upon me. shall not be responsible whatsoever nature in respect thereof. Please take a note of.

Devraj Ghevarchand Jain Flat No. A/302, Dharti Residency 150 feet Road, Bhayandar (East) Tal. & Dist. Thane-401 105

NOTICE

Notice is hereby given that the share

certificates Nos 2245 / 6123 for 600 shares

bearing distinctive Nos 124220118

124220417 & 155524393-155524692

standing in the names of Rishabh

Parashar Thakkar & Shobha

Parashar Thakkar in the books of Bajaj

Auto Limited, has/have been

lost/misplaced/destroyed and the

advertiser has/have applied to the

Company for issue of duplicate share

certificates in lieu thereof. Any person(s)

who has/have claim(s) on the said

shares should lodge such claim(s) with

the Company's registrars and transfer

agents viz KFin Technologies Pvt Ltd

Selenium Tower B. Plot No. 31-32

Gachibowli, Financial District

Nanakramguda, Hyderabad - 500 032

within 15 days from the date of this notice

failing which the Company will proceed

to issue duplicate share certificates in

Applicants:

Rishabh Parashar Thakkar &

Shobha Parashar Thakkar

SPEEDAGE COMMERCIALS LIMITED

CIN - L51900MH1984PLC034503

Regd. Office: Bhansali House, A-5. Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053

Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

E-mail: <a href="mailto:speedagecommercial@gmail.com">speedagecommercials.in</a> • Website: <a href="mailto:www.speedagecommercials.in">www.speedagecommercial@gmail.com</a> • Website:

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE THIRD QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER 2020

31-12-2020

Unaudited

41.39

32.22

6.091.65

98.00

respect of the said shares.

Place: Mumbai

# मराटी मनाचा आवाज



www.navshakti.co.in किंमत ३ रुपये

# SOUTH WESTERN RAILWAY

ice No. Y/ET/29/2020-21/01/ Date: 23-01-2021 he undersigned, on behalf of the President of India invites E-Tenders for he following work.

Description of Work | Approx. Value (+ GST OHE maintenance & Rs. 1,28,08,179/-breakdown activities in Mysuru - Yeliur section for a period of 2 years.

Last date for submission of bids Upto 15:00 Hrs. on 16-02-2021. For details log on: www.ireps.gov.in Divisional Railway Manager (TRD-Electrical) PUB/246/AAS/PRB/SWR/2020-21 Mysuru

#### WESTERN RAILWAY - AHMEDABAD DIVISIOI **ELECTRICAL WORKS**

E-TENDER- NOTICE No Sr.DEE/ADI/38(2020-21) dtd. 22.01.202 Sr.1. Tender No. EL-50-1-ADI-T-59-2020 21. Name of work: Ahmedabad Division OHE Modification in connection with Construction of ROB & RFO in place of LC at various location of Ahmedabad Divisio Estimated cost: Rs 43 96 753 5/- Sr.2 Tender No. EL-50-1-ADI-T-57-2020-21. Name of work: Ahmedabad Division Contact wire replacement due to silve brazed joint. Estimated cost: Rs 37,24,965/- Date and time of submission.: Not later than 15:00 Hrs. of 22.02.2021. Date and time of opening 22.02.2021 at 15.30 Hrs. Address of the office: Sr. Divisional Electrical Engineer D.R.M. Office (W.R.), Near Chamunda bridge; Opp: G.C.S. hospital, Naroda road Amdupura, Ahmedabad- 382345. Website

details: www.ireps.gov.in. ADI-205
Like us: { www.facebook.com/WesternRly

#### PRIME / LOSS OF SHARE CERTIFICATES

PRIME SECURITIÉS LIMITED CIN: L67120MH1982PLC026724 Regd. Office: 1109/1110, Maker Chambers V. Nariman Point. Mumbai 400021 +91-22-61842525, F: +91-22-249707

Website: www.primesec.com Email: prime@primesec.com Notice is hereby given, pursuant to th provisions of Regulation 47 of SEBI (Listing

Obligations and Disclosur Requirements), Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of Prime Securities Limited is scheduled to be held on Thursday, February 4, 2021, inter-alia to consider and approve the Unaudited inancial Results of the Company for the www.bseindia.com/www.nseindia.co

Mumbai, January 25, 2021

( ₹ in Lakhs) (Except Earning Per Share

For Speedage Commercials Limited

Meenakshi J. Bhansali

DIN: 06936671

Quarter Ended Nine Months Ended Quarter Ended 31-12-2020

Unaudited

36.44

9.806.10

98.00

Third Quarter and Nine Months ended December 31, 2020. This information is also available on the website of the Company www.primesec.com and on the of stock exchange For Prime Securities Limite Ajay Shah

31-12-2019

Unaudited

40.79

40.79

40.79

40.79

98.00

# The Form of Notice, inviting claims or objections to the Transfer of the shares and the interest of NOTICE Shri\*Smt. MR. HITEN LILADHAR GADA, Member/s of the Vasant Vihar Co-operative Housing

Society Ltd., having address at New Nagardas Cross Road, Andheri (East), Mumbai 400 069 was holding Flat No. 4, Ground Floor, in the building of the society, died on 13/02/2020 at Mumbai.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or othe claimant or claimants/objector or objectors to transfer his shares and interest of the decease member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of "his\*her their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the decease member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Secretary of the society from the date

**APPENDIX 16** 

[Under Bye-law No. 34]

the Deceased Member in the Capital/ Property of the Society.

Vasant Vihar Co-operative Housing Society Ltd. (Secretary/Chairman)

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759

of publication of the notice till the date of expiry of its period.

Email ID: shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com

Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarte and Nine Months ended December 31, 2020

						,
		Quarter Ende	ed	Nine Mon	Year ended	
Particulars	31-12-2020	30-09-2020	31-12-2019	31-12-2020	31-12-2019	31-03-2020
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations (net)	993.39	813.66	1316.06	2409.90	4164.34	5570.69
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and / or Extraordinary items)	63.02	52.74	58.68	137.11	189.51	215.50
Net Profit / (Loss) for the period before tax						
(After Exceptional and / or Extraordinary items)	63.02	52.74	58.68	137.11	189.51	215.50
Net Profit / (Loss) for the period after tax						
(After Exceptional and/or Extraordinary items)	42.22	39.03	43.01	102.60	141.81	129.59
Total Comprehensive Income for the period						
(comprising profit / (Loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after Tax))	42.22	39.03	43.01	102.60	141.81	129.59
Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	364.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	-	-	2318.49
Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each)						
(for continuing and discontinued operations)						
(a) Basic	1.16	1.07	1.18	2.81	3.89	3.55
(b) Diluted	1.16	1.07	1.18	2.81	3.89	3.55
Notes: 1) The Company has one reportable business	c coamont "N	Andinal David	oce" and the c	hovo Einana	ial Doculto for	the Ouerte

**Notes:** 1). The Company has one reportable business segment "Medical Devices" and the above Financial Results for the Quartel and Nine Months ended December 31, 2020 in respect of CENTENIAL SURGICAL SUTURE LTD., ('the Company') have beer reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held or January 28, 2021. The above results have been subjected to Inited review by the Statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors of the Company and the properties of the statutory auditors of the Company and the properties of the company and the report of the statutory auditors of the Company and the statutory auditors of the Company and the report of the company and pandemic. The Company has adopted measures to curb the spread of infection in order to protect the health of its employees and pandemic. The Company has adopted measures to curb me spread of infection in order to protect the health of its employees nessure business continuity with minimal disruption. The company has considered internal and external information while finalising various estimates in relation to its financial results captions upto the date of approval of the financial results by the Board of Directors and the company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. 4). The above is an extractor the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website : www.bseindia.com

for and on behalf of the Board of Directors of CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Vijay Majrekar Managing Director ~ DIN: 00804808

# M.P. HOUSING & INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD

# **NOTICE INVITING E-TENDER (1st CALL)**

Online Percentage rate bid are invited for the following work from registered contractors of repute & having GST reg no. & fulfilling registration criteria

Tender Date of No. Amount of Period Submission Opening Cost of Form Construction, Barrier Free 333.60 lacs 12 months Envelope A including ID 2021 Design and Renovation (Rs. 333600.00) 10:30 A.M. 18.02.2021 Work of at Govt. Balkrishna (Rs.17700.00) rainy 17:30 Hrs. 125044 Sharma Naveen PG 17.02.2021 Envelope E College Shajapur and 17:30 Hrs 19.02.2021 Construction, Barrier Free 17:30 Hrs. Design and Renovation Envelope C 23.02.2021 Work of at Govt. Jawaharla Nehru Smriti College Shujalpur Distt. Shajapur

Interested bidders can view the detailed NIT on website www.mphousing.in and http://mpeproc.gov.in 2. The bid document(s) can be purchased online from 27.01.2021 at 10:30 A.M. to 17.02.2021 at 17:30 Hrs . Amendments to NIT, if any would be published on website only, and not in Newspapers. 4. Financial bid shall be opened on 23.02.2021 at 17:30 Hrs at the office of Executive Engineer Division Uijain Visit us : www.mphousing.in

E-mail: eednhbujn@mp.gov.in

Place: Mumbai, Maharashtra

¶/mphidb ☑/mphidb **EXECUTIVE ENGINEER** Division Ujjain, Mob.: 79990-94160, Ph. No.: 0734-2511286

BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED

CIN - L24110MH1985PLC035396 Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Boad, Andheri (West), Mumbai-400053 Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

#### STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER 2020

!	1	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
Sr.		31-12-2020	31-12-2020	31-12-2019
No.		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations (Net)	44.42	44.42	44.42
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	44.27	40.20	43.83
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	44.27	40.20	43.83
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	34.15	30.08	43.83
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	7,035.42	11,208.21	43.83
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	99.60	99.60	99.60
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8.	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised) Basic & Diluted	3.43	3.02	4.40

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results of the Company for the Third Quarter and Nine months ended 31" December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the Third Quarter and Nine months ended 31" December, 2020 are posted on Company's website (<a href="https://www.bentleycommercialent.in">www.bentleycommercialent.in</a>) and on the Stock Exchange website (<a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>) where the Company's shares are listed.

2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 28" January, 2021. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the autost of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices.

For Bentley Commercial Enterprises Limited Meenakshi I Bhansal

Place: Mumbai

#### **KAYCEE INDUSTRIES LIMITED**

CIN NO : L70102MH1942PLC006482

Regd. Off: Old kamani chambers, 32-Ramjibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001

Website: www.kayceeindustries.com Tel No.: 022 22613521

Fax No.: 22613521 Email id: complianceofficer@cms-kaycee.co.in EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results of the Company for the Third Quarter and Nine months ended 31<sup>st</sup> December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the Third Quarter and Nine

months ended 31<sup>st</sup> December, 2020 are posted on Company's website (<a href="www.speedagecommercials.in">www.speedagecommercials.in</a>) and on the Stock Exchange website (<a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>) where the company's shares are listed.

2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 28<sup>th</sup> January, 2021. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as

prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the

	QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020						( Till Lakiis)
Sr.		(	Quarter Ende	d	Nine Mon	Year ended	
No.	Particulars	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	620.25	631.40	569.40	1,527.47	1,765.08	2,360.33
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	21.29	52.89	34.02	57.95	166.13	215.56
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	21.30	52.89	34.02	53.58	166.13	196.10
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	11	43.91	31.14	34.30	117.68	141.72
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]		-0.67	-2.13	-3.25	-5.52	-11.85
6	Equity Share Capital	63.47	63.47	63.47	63.47	63.47	63.47
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance Sheet of the						
	previous year						1,356.44
8	Earnings Per Share (of Rs. 100 /- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
	1. Basic:	17.33	69.18	49.06	54.04	185.41	223.29
	2. Diluted:	17.33	69.18	49.06	54.04	185.41	223.29

The above results have been taken on record at the meeting of the board of Directors of the company held on 28th January, 2021. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Company www.kayceeindustries.com and Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.com).

> For Kaycee Industries Limited Chandraprakash Jaii

Whole Time Director DIN 07337778

# **SHERATON PROPERTIES & FINANCE LIMITED**

Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053

Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796 E-mail: <a href="mailto:sheratonproperties@gmail.com">sheratonproperties.in</a>

		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
Sr.	PARTICULARS	31-12-2020	31-12-2020	31-12-2019
No.		Unaudited	Unaudited	Unaudited
1.	Total Income from Operations (Net)	58.67	58.67	58.67
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	58.42	54.49	58.08
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	58.42	54.49	58.08
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	44.71	40.78	58.08
5.	Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) ]	8,639.86	13,763.69	58.08
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	120.00	120.00	120.00
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8.	Earnings per share (of ₹10/- each) (not annualised)			

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results of the Company for the Inird Quarter and Nine months ended 31" December, 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the Third Quarter and Nine months ended 31" December, 2020 are posted on Company's website (<a href="https://www.bseradonproperties.in">www.bseradonproperties.in</a>) and on the Stock Exchange website (<a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a>) where the Company's shares are listed.

2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 28<sup>th</sup> January, 2021. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the cottent applicable.

DIN: 06936671

Date: 28th January, 2021

Date: 28th January, 2021

Меепакын о. Билина Director & Company Secretary DIN: 06936671

CIN - L45202MH1985PLC036920

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER & NINE MONTHS ENDED  $31^{\rm st}$  DECEMBER 2020

I	PARTICULARS	31-12-2020	31-12-2020	31-12-201
No.		Unaudited	Unaudited	Unaudite
1.	Total Income from Operations (Net)	58.67	58.67	58.67
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	58.42	54.49	58.08
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	58.42	54.49	58.08
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	44.71	40.78	58.08
5.	Total Comprehensive Income for the period [ Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) ]	8,639.86	13,763.69	58.08
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	120.00	120.00	120.00
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	_
8.	Earnings per share (of ₹10/- each) (not annualised) Basic & Diluted	3.73	3.40	4.84

For Sheraton Properties & Finance Limited

Meenakshi J. Bhansali

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.

Email ID: shareinvestor@centen						com
Statement of Standalone Un-Aud and Nine Months en				ne Quarte		s. In Laki
	Quarter Ended			Nine Mon	Year en	
Statement of Standalone Un-Aurand Nine Months e  Particulars  otal Income from Operations (net) et Profit / (Loss) for the period (before Tax,	31-12-2020	30-09-2020	31-12-2019	31-12-2020	31-12-2019	31-03-20
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audite
Total Income from Operations (net)	993.39	813.66	1316.06	2409.90	4164.34	5570.
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and / or Extraordinary items)	63.02	52.74	58.68	137.11	189.51	215.
NI CD COLO AC O COLO C						

		uarter Ende		Nine Mon	Year ended	
Particulars	31-12-2020	30-09-2020	31-12-2019	31-12-2020	31-12-2019	31-03-2020
	<b>Un-Audited</b>	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations (net)	993.39	813.66	1316.06	2409.90	4164.34	5570.69
Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
Exceptional and / or Extraordinary items)	63.02	52.74	58.68	137.11	189.51	215.50
Net Profit / (Loss) for the period before tax						
(After Exceptional and / or Extraordinary items)	63.02	52.74	58.68	137.11	189.51	215.50
Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	42.22	39.03	43.01	102.60	141.81	129.59
Total Comprehensive Income for the period (comprising profit / (Loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after Tax))	42.22	39.03	43.01	102.60	141.81	129.59
Equity Share Capital	364.83	364.83	364.83	364.83	364.83	364.83
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year	-	-	-	-	-	2318.49
Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)						
(a) Basic	1.16	1.07	1.18	2.81	3.89	3.55
(b) Diluted	1.16	1.07	1.18	2.81	3.89	3.55

and Nine Months ended December 31, 2020 in respect of CENTENIAL SURGICAL SUTURE LTD., (the Company) have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on January 28, 2021. The above results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company and the report of the statutory auditors is unqualified. 2). These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Prior period / year figures have been reclassified wherever required to conform to the classification of the current period / year, and are available on www.bseindia.com & on www.centenialindia.com. 3). In March 2020, the World Health Organisation declared COVID-19 to be a pandemic. The Company has adopted measures to curb the spread of infection in order to protect the health of its employees an nsure business continuity with minimal disruption. The company has considered internal and external information while finalising various estimates in relation to its financial results captions upto the date of approval of the financial results by the Board of Directors and the company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. 4). The above is an extract on the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020 under the control of the Change of the Ch Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available in Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com. for and on behalf of the Board of Directors of

CENTENIAL SURGICAL SUTURE LTD Vijay Majrekar Managing Director ~ DIN : 00804808

: January 28, 2021

अन्शुनी कमर्शिअल्स लिमिटेड

**नोंद. कार्यालय:** सीसी-५०४१/५०४२, टॉवर सी, भारत डायमंड बोर्स, वांढ्रे कुर्ला संकुल, वांढ्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ ई-मेल आयडी: anshuni@tycarati.com वेबसाईट:www.anshuni.com, **सीआयएन**:एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४८७९ ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अनु.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
क्र.		39-99-9090	39-03-7070	38-88-8088
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	₹.६४	५६७.१६	₹.५५
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा			
	अनन्यसाधारण बाबींपूर्वी#)	१.६९	१९.९५	0.28
3	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	१.६९	१९.९५	0.78
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	१.६९	१३.८२	0.78
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर)			
	नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१.६९	१३.८२	0.28
Ę	समभाग भांडवल	२४.००	२४.००	२४.००
b	मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे राखीव			
	(पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१७८.६३	१६४.८१	१७८.६३
6	प्रति समभाग प्राप्ती			
	(प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित व खंडित प्रवर्तनासाठी)			
	- मूलभूत आणि सौम्यिकृत :	٥٠.٥٥	५.७६	0.09
टिपा:		1		L

ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज (स्) आणि लिस्टेड एन्टीटी (यूआरएल ऑफ फायलिंग्ज) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बी) लेखा धोरणातील बदलामुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्व समावेशक उत्पन्न किंवा कोणत्याही इतर वित्तीय बाबी या फूटनोटच्या माध्यमाने दर्शविण्यात आल्या आहेत

सी) # अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी या प्रयोज्य असलेल्या इंड-एएस रूल्स/एएस रूल्स अनसार नफा आणि तोटयाच्या . विवरणपत्रात समायोजित करण्यात आल्या आहेत.

अन्शुनी कमर्शिअल्स लिमिटेडसाठी ठिकाण : मंबई नितीन के. मेहता दिनांक :२८ जानेवारी, २०२१

बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda The same of the same of

खर्च वजा तारखेपर्यंत वसुली

Place: Mumbai, Maharashtra

झोनल स्टेसड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा

मेहेर चेंबर. तळ मजला, डॉ. संदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१

द्रध्वनी: ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स : ०२२-४३६८३८०२, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

## परिशिष्ट IV-ए, II-ए [नियम ६(२) ची तरतुद]

#### स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) व ६ (२) च्या तरतदीन्वये स्थावर मिळकती व जंगम मिळकती यांच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर व जंगम मिळकती या बँक ऑफ बडोदाकडे गहाण/प्रभारित आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ बडोदाच्य

ı	प्राधि	प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद तपशिलानुसार १७.०२.२०२१ रोजी ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत.						
ı	अ.	कर्जदार/संचालक आणि	विक्रीकरिताच्या	(१) राखीव किंमत आणि	निविदा/इअर	वाहनाच्या	ई-लिलावाची	
ı	क्र.	हमीदारांचे नाव आणि पत्ता	मिळकतीचे वर्णन	(२) वाहनाची इअर रक्कम	जमा करण्याची	निरिक्षणाची	तारीख आणि	
ı				(३) बोली वाढविणे	तारीख आणि वेळ	तारीख आणि वेळ	वेळ	
ı	?	मे. ग्लोबल इंटरनॅशनल इमेक्स प्रा. लि. ३१५, इमा. क्र. ११, म्हाडा कमर्शिअल	रेफ्रिजरेटेड कंटेनर ट्रक	१. रु. १९५००००.००	१६.०२.२०२१	०८.०२.२०२१	१७.०२.२०२१	
ı		कॉम्प्लेक्स, मोतिलाल नेहरू मार्ग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पू.), मुंबई-९८	एमएच-०४ एचडी६८७३	२. रु. १९५०००.००	पर्यंत सं. ५.०० वा.	स. ११.०० वा.	पासून	
ı		१. श्री. मासियार अतियार रेहमान, २. श्री. मिजनुर अतियार रेहमान	येथे पार्क प्लॉट क्र. ९७,			संपर्कः	दु. ०१.०० ते	
ı		२१९, २रा मजला, क्रिएटीव्ह इंड, इस्टेट, सुंदेर नगर, कलिना सांताक्रुझ (पू.), मुंबई-४००	सेक्ट. १९, रेल्वे यार्डजवळ	बोली वाढविणे		श्री. राहुल गोळे	दु. ३.००	
ı		०९८ आणि ७०२ ए, विंग, शकुंतला पॅराडाईस, लोढा हेव्हन निलजे, डोंबिवली (पू.) ठाणे.	आणि कमॉडीटी एक्सचेंज	₹. ५०००.००		९५५२४७४४०९	_	
ı		फ्लॅट क्र. ९०९, ९वा मजला, सी विंग, भूमी व्हॅली सीएचएस लि., ठाकूर गाव, कांदिवली	मागे, तुर्भे एमआयडीसी					

बँकेला जात भार : शन्य अटी आणि गर्ती :-इसारा अनामत रक्कम ऑनलाईन बोली सादर करण्यापूर्वी बॅक ऑफ बडोदाचे खाते क्र. ०३८३०२००००१२३१, नाव - एआरएमबी रिकव्हरी खाते, शाखा : बॅलार्ड इस्टेट शाखा, आयएफएससी कोड : BARB0BA вом (पाचवे अक्षर शुन्य) मध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफर मार्फत जमा करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन बोली सादर करण्यासाठी/नोंदवण्यासाठी अंतिम तारीख १६,०२.२०२१ रोजी सं. ५.०० पूर्वी आहे. लिलाव विक्री प्रत्येकी ५ मिनिटांच्या कालावधीच्या अमर्यादित विस्तारासह दिनांक १७.०२.२०२१ रोजी दु. १.० पासून दु. ३.०० पर्यंत वेबसाईट https://bob.auctiontiger.net मार्फत 'ऑनलाईन ई-लिलाव/बोलीने' करण्यात येईल.

इच्छुक बोलीदाराने लॉगीन आयडी आणि पासवर्ड तथार करणे अपलोडिंग डाटा, बोलीचे सादरीकरण, ई-बोलीच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण इ. करिता मदत हवी असल्यास, श्री. विजय शेट्टी आणि हार्दिक (+९१ ९६१९००२४३१ ९९७८४३४७७३) मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नोलॉजीस् लि. ऑक्शन टायगर, बी७०४, वॉल स्ट्रीट-॥, ओरिएंट क्लब, गुजरात कॉलेजजबळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद-३८० ००६ गुजरात. हेल्प लाईन क्र : ०७५ ६१२००५४६/५३८/५८७/५९४/५९८/५९६/५७६. हेल्पलाईन ई-मेल आयडी : Vijay.Shetty@auctiontiger.net, Maharashtra@auctiontiger.net, आणि यांना संपर्क करू शकतात.

बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेणे आणि त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://bob.auctiontiger.net पाहाण्याचा सछा देण्यात येत आहे

बोली संबंधित तपशिलासह विहित नमन्यात फक्त ऑनलाईन प्रक्रियेमार्फत सादर कराव्यात.

-एकूण थकबाकी : २९७७२८०००/ – अधिक ०१.०४.२०१८ पासूनचे व्याज आणि

सादर करावयाची बोली किंमत राखीव किंमतीपेक्षा जास्त असावी आणि बोलीदारांनी त्यांचे पुढील प्रस्ताव रु. ५०००/ - (रुपये पाच हजार मात्र) च्या पटीत वाढवावेत.

यशस्वी बोलीदाराने त्याच्या/तिच्या नावे बोली निश्चित झाल्यापासून १२ तासात खंड ६ मध्ये दिलेल्या पघ्दतीने खोदी रकमेच्या २५% (अगोदर मरणा केलेली इसारा अनामत धरून) भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी किंमतीच्या उर्विरि त्यांना विक्री अभिहस्तांकनाची स्वीकृती/निश्चितीच्या १५ दिवसांत त्याच पध्दतीने भरणा करणे आवश्यक आहे. कसूरवार ठरल्यास इसारा अनामत रकमेसह तोपर्यंत भरणा केलेली सर्व रककम जप्त करण्यात येईल (यशस्वी बोलीदारांकरिता)

अयशस्वी बोलीदारांची इ.अ.र. व्याजाशिवाय आरटीजीएस/एनईएफटीमार्फत ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यावर परत करण्यात येईल.

विक्री बँकेच्या निश्चितीसापेक्ष राहील. जर कर्जदार/हमीदार यांनी विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण बँकेची थकबाकी रक्कम चुकती केली तर विक्री करण्यात येणार नाही. वाहन ''जसे आहे जोथे आहे आणि जे आहे जसे आहे अटीवर'' विकण्यात येईल आणि इच्छक बोलीदाराने बँकेच्या प्रभाराव्यतिरिक्त वाहनावरील कोणत्याही प्राधिकरणाचा कोणताही दावा, प्रभारासदर्भात चौकशी करून घ्यावी आणि त्याची बोली सादर करण्यापूर्वी वाहनाचे नामाधिकार, विस्तार, दर्जा आणि परिमाणाबाबत त्यांची स्वतःची खात्री करून घ्यावी. ऑनलाईन बोली सादर केल्यानंतर विक्रीसाठी ठेवलेल्या वाहन, वाहनावरील प्रभार/बोजा वा अन्य कोणत्याई

११. निम्नस्वाक्षरीकारांना पूर्वीच्या बोलीदाराने कृती न केल्यास कृती करण्यासाठी पूढील उच्चतम बोलीदाराला बोलविण्यासह कोणतेही कारण न देता आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विक्रीच्या कोणत्याही अटी आणि शर्ती सुधारणे/विक्र तहकूब/पुढे ढकलणे/रद्द करणे किंवा कोणतीही बोली स्वतःच्या मर्जीने स्वीकारणे वा नाकारणेचा सर्वस्वी हक्क राहील.

१२. खरेदीदाराने वाहनाशी संबंधित चालू व भविष्यातील कर आणि दर आणि देणी शासनाला देय सर्व सांविधिक देणी, नोंदणी प्रभार, विक्री प्रमाणपत्र समाविष्ट स्टॅम्प ड्युटी, प्रभार मरायचे आहे. विक्री प्रमाणपत्र फक्त यशस्यी बोलीदारां

नावेच निर्गमित करण्यात येईल. १३. इच्छुक बोलीदार त्याच्या/तिच्या खर्चाने वरील नमूद तारीख आणि वेळेनुसार मिळकतीचे निरीक्षण करू शकतात. पुढील तपशिलाकरिता कृपया उपरोक्त टेबलमध्ये नमूद संपर्क व्यक्ती यांना संपर्क करू शकता

विक्री वरील नमूद अटी आणि सरफैसी ॲवर/रूस्स २००२ मधील विहित अटी व त्याअंतर्गत केलेले वरील नियमांच्या अधीन राहील. विक्रीच्या अटी आणि शर्तीकरिता कृपया बँक ऑफ बडोदाची वेबसाईट म्हणजेच www.bankot

baroda.com चा संदर्भ घ्यावा. ४५. खरेदीदाराने त्यांच्या खर्चाने डिलिव्हरी नंतर एका महिन्यात त्याच्या/तिच्या नावे वाहन हस्तांतर करायचे आहे.

१६. खरेदीदाराने रु. १००.०० चे क्षतीपुर्ती बंध सही करून डिलिव्हरी नंतर त्याच्या/तिच्या नावे वाहन हस्तांतरित करण्याची सर्व जबाबदारी घ्यायची आहे. १७. कार डिलर्स/एजन्सीच निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांच्या नावे वाहन हस्तांतर करावे लागेल. १८. वाहन प्रमुख हुंबाई, सर्व्हे क्र. ३६/२, ३६/ए, गाव कशफखांड, दातार इन्स्टिट्युटजवळ, तालुका पनवेल, जिल्हा रायगड – ४१०२०६ येथील स्टॉक यार्डमध्ये आहेत

दिनांक : २८.०१.२०२१ ठिकाण : मुंबई



The spirit of Mumbai

is now 93 years old!

www.freepressjournal.in

#### जाहीर सूचना

श्री. सिद्धेश बी वारीक, प्रणिक शिपिंग ॲण्ड सर्व्हिसेस लिमिटेड चे संचालक. कंपनीज ॲक्ट १९५६ च्या तरतुदी अन्वये स्थापित कंपनी आणि ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे कार्यालय क्र. ११४, मेकर चेंबर्स - VI. नरिमन पॉईंट. मंबई - ४०० ०२ (कंपनी) आणि रहिवासीत येथे ४१४/सी, संकल्प बिल्डिंग, गणेश टॉकीज समोर, लालबाग चिंचपोकली, मुंबई - ४०० ०१२ याद्वारे सुचन देण्यात येते की, श्री. सिद्धेश बी वारीक त्यांच्या स्वतःच्या वतीने आणि कंपनी आणि श्रीम. जसवंत निलिन जोशी यांच्या नावे कंपनीच्या संचालकांच्य क्षमतेत द्वारा निष्पादीत क्र. बीबीई-४/६०१६/२०२० अन्वये हमी उपप्रबंधकांसह यथायोग्य नोंदणीकृत २८ सप्टेंबर, २०२० दिनांकीत कुळमुखत्यारपत्र (मुखत्यारपत्र) हे त्वरीत परिणामांसह रद्द आणि काढून घेण्यात

नोंद घ्यावी की, सदर २८ सप्टेंबर, २०२० दिनांकी कुळमुखत्यार आणि सदर श्रीम. जसवंत निलिन जोशं ु (मुखत्यार) यांना दिलेले त्यामधील अधिव कती. विलेख आणि गोष्टी इतर बाबींसह करण्यार प्राधिकरण होते ते सदर तारखेपासून कोणत्यार्ह गरिस्थितीत त्वरीत परिणामांसह आता रद्द आणि काढून घेण्यात आले.

कोणीही सदर कुळमुखत्याराच्या सुकृताद्वारे कंपनीची घटीत कुळमुखत्यारपत्राच्या क्षमतेत श्रीम. जसवंत निलिन जोशी यांच्याशी कोणताही व्यवहा तिच्या/त्याच्या/त्यांच्या स्वतःच्या जोखमीव दिनांक : २७.०१.२०२१

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकार

सही / श्री. सिद्धेश बी वारीक (प्रणिक शिपिंग ॲण्ड सर्व्हिसेस लि. चे **संचालक** 



#### UltraTech Cement Limited

 $\begin{array}{c} \textbf{Regd. Office: } \text{'B' Wing, Ahura Centre, } 2^{\text{nd}} \text{ Floor, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai } 400 \text{ } 093 \\ \textbf{Tel No.} - 022-66917800/29267800, } \textbf{Fax No.} - 022-66928109 & \textbf{Website} - \text{www. ultratechcement.com} & \textbf{CIN: } \text{L}26940MH2000PLC128420} \\ \end{array}$ 

Notice is hereby given that Share Certificate(s) bearing following distinctive numbers have been reported lost or mislaid and the Members have applied to the Company for issue of duplicate Certificate(s). Any person who has a claim in respect of the said shares should write to our Registrar, M/S. KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032 within fifteen days from the date of publication of this notice.

Names of the registered holder, Folio No. No of Shares, Certificate No. Distinctive Nos.(From-To) \* KRISHAN GUPTA, 06271995, 20, 51974, 31945132-31945151\* VAIBHAV RAMESH AADHARE, PRASAD RAMESH ANDHARE, 04712161, 20, 32694, 31201007-31201026\* PRASAD RAMESH ANDHARE, VAIBAHAV RAMESH ANDHARE, 04712153, 20, 32693, 31200987-31201006\*

For UltraTech Cement Limited

Place: Mumbai Date : 28<sup>th</sup> January, 2021 Sanjeeb Kumar Chatterjee Company Secretary

#### **™ MANAPPURAM** HOME

# मनप्परम होम फायनान्स लिमिटेड

याआधी मनप्पुरम होम फायनान्स प्रा. लि., सीआयएन : यु६५९२३के१२०१०पीआयसी०३९१७९

**नोंदणी कार्यालय** : IV/४७०ए, (जुना)डब्ल्यू/६३८ए(नवीन) मनप्पुरम हाऊस, वलपाड, थ्रिसुर, केरळ ६८०५६७ **कॉर्पो. कार्यालय** : मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट क्र. ३०१ ते ३१५,ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पूर्व,

#### मुंबई-४०० ०९३., महाराष्ट्र. दूर. क्र. : ०२२-६६२११०००, संकेतस्थळ : www.manappuramhomefin.com मागणी सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी कंपनीकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि ... कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. त्यांनी कंपनीला दिलेल्या त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर सिक्युरिटायझेशेन ॲण्ड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सूचना त्यांना जारी करण्यात आली आहे. तरीही सदर कर्जदारांच्या माहितीसाठी त्या व्यतिरिक्त सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने कळविण्यात येत आहे

अनु. क्र.	कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांची नावे/कर्ज खाते क्रमांक/शाखा	हितसंबंध निर्माण केलेल्याच्या संबंधातील तारणमत्तेचे वर्णन	एनपीए तारीख	सूचना पाठविल्याची तारीख आणि थकबाकी रक्कम
8	सुनिल शंकर जाधव/ श्वेता सुनिल जाधव/ भगवान शांताराम दंत/ डब्ल्यूव्हीआयआरए०००९८६/विरार	फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, कार्तिक प्लाझा बॉल आळेश्वर नगर, पाली, पिन-४१० २०५.	०५/०३/२०२०	११/०३/२०२० आणि रु. १०९०६६१/-
8.	हरिश्चंद्र आर थोरवे/ मनिषा एच थोरव/ डब्ल्यूव्हीआयआरए०००३२५८/विरार	फ्लॅट क्र. ४, १ला मजला, कॉर्नर पॅलान्स, भान्व एजे खोपोली, पिन-४१० २०३.	१०/०३/२०२०	११/०३/२०२० आणि रु. १९१८४०३/-

वरील कर्जदारांना कलम १३ (२) अन्वये सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी प्रदान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कसूर केल्यार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुर्दीनुसार वरील नमूद तारखेची कलम १३ (२) अन्वये सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : २९.०१.२०२१ प्राधिकत अधिकारी ठिकाण : विरार मनप्पुरम होम फायनान्स लि



# भिवंडी नि. शहर महानगरपालिका,भिवंडी,

#### बांधकाम विभाग

ई निविदा सूचना क्रमांक. ७५/२०२०-२१

भिवंडी नि. शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग मार्फत खालिल नमुद कामाचे ई निविदा फॉर्म mahatenders.gov.in या संकेतस्थळावर विक्रीस उपलब्ध आहेत. अधिक माहिती भि. नि. श. म. न.पा. नविन शासकीय इमारतीमधील ५ मजल्यावरील बांधकाम विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

	निविदा विक्री दि. २९/०९/२०२९ ते दि. ०५/०२/२०२९ सादरीकरण दि. ०६/०२.२०२९						
अ.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय	निविदा फॉर्म				
क्र.		रक्कम	फी				
8	भिवंडी नि. शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वंजारपट्टीनाका	१९,०५,०४९/-	५२५/-				
	उड्डाणपुल तेनदिनाका पुल, काप स्मशानभूमी ते टोरंट पॉवर						
	ऑफीस, दिघेचौक व आदर्श पार्क रोड ते खाडीपार पुलापर्यंत व						
	बागेफीरदीस मश्जिद जवळ मुख्य रस्त्यावर रस्ता दुभाजक बांधणे.						
	<u> </u>						

शहर अभियंता भिवंडी नि. श. महानगरपालिका

# जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या विविध जिमन विभाग (यानंतर याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या सर्व मिळकतीचा एकत्रितरित्या **सदर मिळकती** असा उल्लेख) या साठी **मे. ऋषभ डेव्हलपर्स**, भागिदारी संस्था ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे, १०१, देविकृपा, एस.के. पाटिल हॉस्पिटल लेन, दफ्तरी रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७ आणि सध्याचे ३(तीन) भागिदार नावे १) श्री. रामजी हरखचंद शाह, २) श्री. नागजी केशवजी रिटा आणि ३) श्री. विरेंद्र डी. सिंग (**भागिदारी**) समाविष्टीत यांचे नामाधिकार, हक्क आणि हितसंबंधाची तपासणी करीत आहोत

सर्व व्यक्ती समाविष्टीत वयक्तिक, हिंदु अविभाजीत कुटुंब, कंपनी, बँक, वित्त संस्था, नॉन बँकिंग वित्त संस्था, फर्म, व्यक्तींचे मंडळ किंवा वयक्तीक मंडळ स्थापित किंवा नाही, सावकार आणि/किंवा धनको यांना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणताही भाग किंवा विभागाच्या संदर्भामध्ये आणि/किंवा भागिदारी विरोधात कोणताही आक्षेप, दावा, हक्क, नामाधिकार, शेअर आणि/किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, अभिहस्तांतरण, बक्षीस, अंत्यदान, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, लिव्ह ॲण्ड लायसन्स, परवाना, करारनामा, गहाण, भार, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, वारसाहक, उत्तराधिकारी, करार, कंत्राट, समजुतीचे ज्ञापन सुविधाधिकार, वापरण्याचा हक्क, भोगवटा, कब्जा, कौटुंबिक व्यवस्था, तडजोड, निर्वाह, कोणत्याही -न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, जप्ती, राखीव, विकास हक्क, एफएसआय कंन्झमशन किंवा कोणतेही दायित्व किंवा वचनबद्धता किंवा मागणी किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे सदर लिखित पूरक मुळ कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे शार्दुल अमरचंद मंगलदास ॲण्ड कं., एक्सप्रेस टॉवर्स, २३वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास असे समजले जाईल की, भागिदारी द्वारे यावरील नमुद आणि दावे केलेल्या सदर मिळकतीमध्ये कोणताही हक, नामाधिकार किंवा हितसंबंध नाही आणि तशा व्यक्तीचे दावे असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि आमचे अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत.

#### वरील उल्लेखित परिशिष्ट: (सदर मिळकतीचे वर्णन)

(पूर्वी धारक सी.टी.एस. क्र. ८१९ आणि सर्व्हे क्र. २८३, हिस्सा क्र. २(भाग) मोजमापित एकुण १३,५६६.७ चौरस मीटर्स आणि सी.टी.एस. क्र. ८२० आणि सर्व्हे क्र. २८२ (भाग), मोजमापित एकुण ४,८७६.२ चौरस मीटर्स).

गाव मालाड (पूर्व), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सी.टी.एस. क्र. **८१९ए** धारव आणि जिमन मोजमापित एकुण १२,५२०.३ चौरस मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील उभी रचना जी खालीलप्रमाणे सिमाबद्ध:

उत्तरेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२१, ८१५ द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२३ आणि ८१९इ द्वारे, पूर्वेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१९बी द्वारे,

पश्चिमेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२३ द्वारे गाव मालाड (पूर्व), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सी.टी.एस. क्र. **८१९बी** धारक आणि जिमन मोजमापित एकुण १,७१० चौरस मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील

उभी रचना जी खालीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तरेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१५ द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१८ द्वारे,

पूर्वेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८४३, ८१९सी, ८१९डी, ८१५ आणि ८१६ द्वारे, पश्चिमेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१९ए, ८१९इ, ८१९एफ द्वारे.

गाव मालाड (पूर्व), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सी.टी.एस. क्र. ८१९इ धारक आणि जिमन मोजमापित एकुण ४,०५४.०४ चौरस मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील उभी रचना जी खालीलप्रमाणे सिमाबद्ध:

उत्तरेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१९ए द्वारे,

दक्षिणेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२३, ८१९एफ द्वारे, पूर्वेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१९बी द्वारे,

पश्चिमेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२३ द्वारे.

गाव मालाड (पूर्व), तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सी.टी.एस. क्र. ८**१९एफ** धारव आणि जिमन मोजमापित एकुण ८४ चौरस मीटर्सचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील उभी रचना जी खालीलप्रमाणे सिमाबद्धः

उत्तरेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र.८१९इ द्वारे, दक्षिणेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२३ द्वारे, पूर्वेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८१९बी द्वारे, पश्चिमेस आणि त्या दिशेने: सीटीएस क्र. ८२३ द्वारे. दिनांक २९ जानेवारी, २०२१

शार्दल अमरचंद मंगलदास ॲण्ड कं (भौमिक वैद्य)

# जाहीर सूचना

कार्यालय आहे हरिओम चेंबर्स, ४था मजला, न्यु लिंक रोड लगत, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३ (यानंतर मालक असा उल्लेख) यांच्या द्वारे सध्या मालकीची याखालील परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेली स्थावर मिळकती आणि यानंतर परिशिष्ट मिळकत असा उल्लेखच्या संदर्भामध्ये याद्वारे सूचना देण्यात येत आहे, ज्यांनी माझ्या अशीलांना असे नोंदविले आहे की, सदर वरील परावर्तनाच्या अधिकारांवर प्रबंधित ते गरिशिष्ट मिळकतीचे एकमात्र आणि पुरक मालक आहेत. मालकांनी पुढे आमच्या अशीलांना असे नोंदविले आहे की, परिशिष्ट मिळकत ही कोणत्याही प्रकारच्या सर्व भार, प्रभार, धारणाधिकार, वाद आणि/किंवा कोणत्याही इतर त्रयस्थ पक्ष हक्क आणि दाव्यांपासून मुक्त

।।मान्य जनतेला याद्वारे ही सूचना देण्यात येते की, जर कोणत्याही व्यक्ती, व्यक्तीं, कंपनी फर्म, संस्था (स्थापित किंवा अन्यकाही) यांना परिशिष्ट मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागावर कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, प्रलंबित वाद, कुळवहिवाट, गहाण, प्रभार, ारणाधिकार किंवा मागणी किंवा कोणतेही इतर हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, परवाना, लिव्ह ॲण्ड लायसन्स, केअर टेकर बेसिस, उप-कुळवहिवाट, अभिहस्तांतरण, सोडुन देणे, समाप्त, वारसाहक्क, अंत्यदान, उत्तराधिकारी, नक्षीस, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, भोगवटा, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/तडजोड, वाद किंवा इतर कोणतेही कराराद्वारे बाब, विलेख, कागदपत्र, लिखित, अभिहस्तांकन विलेख, कोणत्याही न्यायालयाचे आदेश किंवा हुकुम, करार/कंत्राट, विकास हक, भागिदारी, एफएसआय कंन्झमशन किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर या सूचनेच्या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजले जाईल की, वरील सदर मालकांकडे सदर मिळकतीसाठी स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकार आहेत आणि परिशिष्ट मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणाचेही कोणतेही हक, नामाधिकार, हितसंबंध किंवा दावा नाही आणि माझे अशील परिशिष्ट मिळकतीच्या संदर्भामध्ये इच्छुक व्यवहार पूर्ण करण्याच्या स्वातंत्र्यात आहेत आणि वरील नमूद वेळेच्या समाप्तीनंतर प्राप्त कोणतेही आक्षेप किंवा दावे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणार नाहीत.

#### परिशिष्ट मिळकत

सर्व्हे क्र. २८/१+२ धारक जिल्हा परिषद पुणेच्या पंचायत समिती मावळच्या ग्रामपंचायत वेर्सोलीच्या स्थानिक हद्दीमधील आणि नोंदणीकृत जिल्हा पुणेच्या उप-रजिस्ट्रार लोणावळाच्या हद्दीमधील गाव कुणे येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग, त्यामधुन प्लॉट क्रमांक आणि क्षेत्र खालीलप्रमाणे :

अनु.	संबंधित	तपशील			
क्र.					
٤.	प्लॉट क्र. ३ क्षेत्र मोजमापित	पूर्वेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. २५			
	१००५.८० चौ. मीटर्स आणि	दक्षिणेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. २			
	खालीलप्रमाणे सिमाबद्ध :	पश्चिमेस आणि त्या दिशेने : रोड			
		उत्तरेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. ४			
٦.	प्लॉट क्र. ४ क्षेत्र मोजमापित	पूर्वेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. २३			
	१०४३.४० चौ. मीटर्स आणि	दक्षिणेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. ३			
	खालीलप्रमाणे सिमाबद्ध :	पश्चिमेस आणि त्या दिशेने : रोड			
		उत्तरेस आणि त्या दिशेने : अंतर्गत रस्ता			
₹.	प्लॉट क्र. २३ क्षेत्र मोजमापित	पूर्वेस आणि त्या दिशेने : रोड			
	१०१०.६० चौ. मीटर्स आणि	दक्षिणेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. २५५			
	खालीलप्रमाणे सिमाबद्ध :	पश्चिमेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. ४			
		उत्तरेस आणि त्या दिशेने : रोड			
٧.	प्लॉट क्र. २५ क्षेत्र मोजमापित	पूर्वेस आणि त्या दिशेने : रोड			
	१००४.१०चौ. मीटर्स आणि	दक्षिणेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. २७			
	खालीलप्रमाणे सिमाबद्ध :	पश्चिमेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. ३			
		उत्तरेस आणि त्या दिशेने : प्लॉट क्र. २३			
ठिकाण : मुंबई केतकी गडकरी वकील, उच्च न्यायालय					
	: २९ जानेवारी, २०२१	कार्यालय क्र. १४-१५, तळमजला,			

# डॉईश बँक एजी

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मत्तेची विक्री ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार हे डॉईश बँक एजी, भारत, जर्मनीच्या फेडरल रिपब्लिकच्या कायद्यान्वये स्थापित आणि अस्तित्वातील बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे तौनुसलगे, १२ डी-६०३२५, फ्रॅंकफ़र्ट, जर्मनी येथे आणि **सुप्रिम बिल्डिंग, मेझ्झानीन फ्लोअर, आयटीआय रोड, औध, पुणे-४११ ००७** येथील भारतातील तिच्या शाखा कार्यालयामार्फत कार्यरत प्राधिकृत अधिकारी आहेत (''डॉईश बँक एजी'').

बँकेने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ऑक्ट'') अंतर्गत मागणी सूचना प्राप्त झाल्याच्या तारखपासून ६० दिवसांत त्यावरील व्याज आणि २४ जानेवारी, २०१९ रोजीसची **रु. २,३९,०३,५१६.६७/ – (रुपये दोन कोटी एकोणचाळीस लाख तीन हजार पाचशे सोळा आणि पैसे सदुसष्ट मात्र)** ची थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी २४ जानेवारी, २०१९ रोजी कर्जदार **सुदा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.** कार्यालय क्र. ९४, १ला मजला, इस्ट स्ट्रीट गॅलेरिया, २४२१, बोम्बाट गॅरेज समोर, पुणे–४११००१, **श्री. भरत दादा जैन,** फ्लॅट क्र. ८०४, इशा एमराल्ड, सीटीएस क्र ३८३, सर्व्हे क्र. ६१२, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, पुणे–४११ ०३७, **सौ. जसवंदी** <mark>भरत जैन</mark> फ्लॅट क्र. ८०४, इशा एमराल्ड, सीटीएस क्र ३८३, सर्व्हे क्र. ६१२, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, पुणे–४११ ०३७, यांना मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी उर्वरित रक्कम चुकती करण्यांस कसूर केलेली आहे आणि म्हणून बँकेने ॲक्टच्या कलम ९३ (४) सहवाचता नियमावलीचा नियम ९ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून

सदर थकबाकी रकमेच्या वसुलीकरिता मिळकत<mark>, वाणिज्यिक मिळकत, कार्यालय क्र. १,२,३, पहिला मजला, ४,५,६, दसरा मजला सुदा कमर्शियल सेंटर, सर्ल्डे क्र. १३, हिस्सा क्र.</mark> ४<mark>ए/१/१, हडपसर, पुणे-४११ ०२८</mark> (''मिळकत'') चा सांकेतिक कब्जा घेतला आहे. आता सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येते की मिळकत खालील नमूद अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेनुसार मोहोरबंद लिफाफ्यातुन निविदा मागवुन **सुप्रिम बिल्डिंग, मेझ्झानीन फ्लोअर,** 

आयटीआय रोड, औंध, पुणे-४११ ००७ (''डॉईश बँक एजी'') येथे १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी, जे आहे जेथे आहे तत्त्वाने आणि जे आहे जरे आहे तत्त्वाने जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे. मिळकतीचे तपशीलवार वर्णन राखीव किंमत अनु. क्र. मिळकतीचा पत्ता इसारा अनामत रक्कम

	कार्यालय क्र. १,२,३ पहिला मजला, ४,५,६ दुसरा मजला, सुदा कमर्शियल सेंटर, सव्हें क्र. ४ए/१/१, हडपसर, पुणे-४११ ०२८	२३५४ चौ. फू. बिल्टअप	9,60,00,000/-	१७,००,०००/-	
<del>0 0</del>					

नाहीत. निविदाकार/प्रस्तावदार/संभाव्य बोलीदार/खरेदीदार यांना त्यामुळे त्याच्या स्वतःच्या हितसंबंधात निविदा सादर करण्यापूर्वी मिळकतीच्या मिळकतीच्या संदर्भात स्वतःची/त्यांची खात्री करून ाण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. बँकेच्या सर्वोत्तम माहितीनुसार तेथे मिळकतीवर बोजा नाही आणि बँकेला कायद्याच्या रितसर प्रक्रियेचा अवलंब करून मिळकतीची विक्री करण्याचा अधिकार आहे.

जाहीर लिलावाच्या अटी आणि शर्ती: मिळकतीचे निरिक्षण **०६ फेब्रुवारी, २०२१ रोजी स. ११.०० ते दु. २.०० दरम्यान** करता येईल.

बोली १५ फेब्रुवारी, २०२१ रोजी किंवा पूर्वी दु. २.०० पर्यंत **सुप्रिम बिल्डिंग, मेझ्झानिन फ्लोअर, मेन आयआयटी रोड, औंध, पुणे–४११००७** च्या कार्यालयात पोहोचेल अशा पद्धतीने ''मे डॉईश बँक ईएमडी'' च्या नावे इसारा अनामत रक्कम (''ईएमडी'') करिता रु. १७,००,०००/– (रुपये सतरा लाख मात्र) चा डीडी/पे ऑर्डरसह निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयात मोहोरबंद

आणि त्यानुसार नाकारण्यात येतील इअरवर व्याज देय नाही. बोली प्रपन्नासह संभाव्य बोलीदारांनी त्यांच्या/तिच्या ओळखीचा पुरावा, निवासाचा पुरवा (जसे की पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि आयकर विभागाद्वारे

रितसर न भरलेले प्रस्ताव किंवा इअरसह परिपूर्ण नसलेले प्रस्ताव किंवा विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव हे वैध प्रस्ताव म्हणून विचारात घेतले जाणार नाही/समजण्यात येणार नाही

जारी केलेल्या पॅनकार्डची प्रत सुद्धा जोडणे आवश्यक आहे.

मिळकत राखीव किमतीच्या खाली विकली जाणार नाही. विक्रीच्या तारखेस रितसर प्राप्त झालेल्या सर्व बोली उघडण्यात येतील आणि राखीव किमतीच्या वरील दिलेली उच्चतम बोलीदाराची बोली बँकेद्वारे स्वीकारण्यात येईल. तथापी बोलीदारांनी लिलावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर रहावे त्यांना उच्चतम बोलीदाराने दिलेल्या किमतीच्या वर रु. २५,०००/ – (रुपये पंचवीस हजार मात्र) च्या किमान पटीत त्यांचे बोली मूल्य पुढे वाढविण्याचा हक्क आहे आणि बँकेला अशी उच्चतम बोली स्वीकारण्याचा हक्क आहे. बँकेने विक्री निश्चित केल्यावर खरेदीदाराने निम्नस्वाक्षरीकारांकडे त्वरित इसारा अनामत रक्कम समायोजित करून विक्री

वेळ वाढविण्याची विनंती ही त्यांच्याद्वारे योग्य आणि वाजवी मानलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन तिच्या स्वतःच्या निर्देशाने बँक मान्य करेल. खरेदी किमतीची उर्वरित रक्कम ही मिळकतीची विक्री निश्चित झाल्याच्या दिवसापासून पंधरा दिवसात किंवा पूर्वी किंवा पक्षकारांद्वारे लेखी मान्य केलेल्या वाढीव कालावधीत बँकेकडे खरेदीदाराने जमा करणे आवश्यक आहे. विहित वेळेत संपूर्ण मोबदला प्रदान करण्यास कसूर केल्यास बँकेला इअर आणि/किंवा खरेदीदाराने केलेले कोणतेही अन्य प्रदान जप्त करण्याचे आणि मिळकतीच्या पुर्निललावाची कार्यवाही करण्याचे स्वातंत्र राहील. कसूरवार खरेदीदाराला मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेच्या कोणत्याही हिश्श्यावरील सर्व दावे त्यागावे लागतील.

सर्व प्रदान ''डॉईश बँक इएमडी'' च्या नावे एनईएफटी/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या मार्गाने खरेदीदाराने करणे आवश्यक आहे.

संपूर्ण विक्री किंमत प्राप्त झाल्यावर बँक खरेदीदार/त्यांच्या नामनिर्देशिताच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करेल आणि खरेदीदाराला मिळकतीचा कब्जा सोपवेल. बँकेने विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून मिळकतीशी संबंधित सर्व जोखीम म्हणजेच, नुकसान किंवा आगीमुळे नुकसान किंवा चोरी किंवा इतर अपघात हे सर्व संदर्भात खरेदीदारामध्ये निहित

दिनांक : २९.०१.२०२१

ठिकाण : पुणे

गुंडेचा चेंबर्स, ॲश लेन,

मोबाईल: ९८२२८२१३८९

ईमेल : ketkigadkari@gmail.com

कंदिल हॉटेल जवळ, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

११. इअरकरिता जमा केलेला डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर अयशस्वी बोलीदाराना परत करण्यात येईल. मिळकतीच्या संदर्भातील मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार किंवा कोणत्याही अन्य प्रभाराशी संबंधित सर्व खर्च खरेदीदाराने करायचा आहे. सर्व देणी म्हणजेच पालिका कर, देखभाल/सोसायटी प्रभार, वीज आणि पाणीकर, सेस किंवा मिळकतीच्या संदर्भातील थकबाकीसह कोणतीही अन्य थकबाकी यशस्वी खरेदीदाराने भरायची आहे.

१३. बँक उच्चतम प्रस्ताव किंवा कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्यासाठी बांधील नाही आणि बँकेने कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचा तिचा हक्क राखून ठेवला आहे.

१४. 🏿 बोलीदार स्वतः किंवा त्यांच्या रितसर प्राधिकृत प्रतिनिधींच्या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य व्यक्तीला लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार नाही. १५. बँकेने केलेला सर्व खर्च, प्रभार आणि खर्चासह एकत्रित सर्व थकबाकी ॲक्टच्या कलम १३(८) अंतर्गत मिळकतीच्या विक्रीकरिता निश्चित केलेल्या तारखूपूर्वी कोणत्याही वेळी वरील नावाच्या कर्जदारांनी भरणा केल्यास मिळकतीची विक्री करण्यात येणार ना आणि संभाव्य बोलीदारांकडून प्राप्त झालेल्या सर्व बोली या बँकेच्या विरोधात कोणतेही दायित्व/दाव्याशिवाय त्यांना परत करण्यार

सदर सूचना ही सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत वरील सदर कर्जदारांना सुद्धा सूचना आहे.

प्राधिकृत अधिकारी, डॉईश बँक एजी.

स्वप्निल त्रिमांडे